JINDAL DRILLING & INDUSTRIES LTD.

CORPORATE OFFICE: PLOT NO. 30, INSTITUTIONAL SECTOR-44, GURGAON-122 002 HARYANA (INDIA)

TEL: +91-124-4624000, 2574326, 2574620 • FAX: +91-124-2574327, 4624215

E-mail: contacts@jindaldrilling.in Website: www.jindal.com

CIN: L27201MH1983PLC233813

E-Communication

JDIL/SECT/20/

November 18, 2020

BSE Ltd 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400 001 Security Code: 511034 National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block-G Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai – 400 051 Security Code: JINDRILL

Sub: Newspaper advertisement in respect of Published Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020

Dear Sirs,

Pursuant to Regulation 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed herewith the copy of Un-audited financial results for the quarter and half year ended September 30, 2020 as published by the Company in Newspapers viz. Business Standard (In English) and Navshakti (in Marathi) on November 12, 2020.

Submitted for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED

PAWAN KUMAR RUSTAGI

CFO





TEL: +91-22-26592889, 26592892, 26592894 • FAX: +91-22-26592630

REGD. OFFICE: PIPE NAGAR, VILLAGE- SUKELI, N.H. 17, B.K.G. ROAD, TALUKA ROHA, DISTT. RAIGAD - 402126 (MAHARASHTRA)

TEL: +91-02194-238511, 238512, 238567, 238569 • FAX: +91-02194-238513

MEMBER: INTERNATIONAL ASSOCIATION OF DRILLING CONTRACTORS, HOUSTON, TEXAS, USA





Imagicaaworld Entertainment Limited

Website: www.imagicaaworld.com, Email: compliance@imagicaaworld.com

(formerly known as Adlabs Entertainment Limited) CIN:L92490MH2010PLC199925 Registered Office: 30/31, Sangdewadi, Khopoli-Pali Road, Taluka- Khalapur, District- Raigad, Pin- 410 203

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

		(Rs. in Lakhs except EPS Da								
SR. No.	Particulars	For the quarter ended	For the Half Year ended	Corresponding quarter ended						
		30.09.2020	30.09.2020	30.09.2019						
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)						
1	Total Income from operations	222.74	232.18	2,850.69						
2	Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(6,799.18)	(14,675.65)	(6,994.39)						
3	Net Profit / (loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6,799.18)	(14,675.65)	(6,994.39)						
4	Net Profit / (loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6,799.18)	(14,675.65)	(6,994.39)						
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(6,792.89)	(14,626.80)	(6,992.72)						
6	Equity Share Capital	8,806.21	8,806.21	8,806.21						
7	Reserves (excluding revaluation reserves as shown in the balance sheet of previous year)		(58,558.37)	-						
8	Earning per share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations) -		920 %							
	Basic:	(7.72)	(16.67)	(7.94)						
	Diluted:	(7.72)	(16.67)	(7.94)						

(Rs. in Lakhs except EPS Data)

		STANDALONE							
SR. No.	Particulars	For the quarter ended	For the Half Year ended	Corresponding quarter ended					
		30.09.2020	30.09.2020	30.09.2019					
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)					
1	Total Income from operations	222.74	232.18	2,850.69					
2	Net Profit / (loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6,797.97)	(14,670.44)	(6,981.37)					
3	Net Profit / (loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6,797.97)	(14,670.44)	(6,981.37)					

a) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 10, 2020.

b) The above is an extract of the detailed format of Quarterly / Half year Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.nseindia. Company's website www.imagicaaworld.com

c) The figures for the previous periods have been regrouped/rearranged wherever necessary to conform current period's

For and on behalf of the Board of Directors Manmohan Shetty Chairman

Place: Mumbai Date: November 10, 2020

MEGHALAYA POWER DISTRIBUTION CORPORATION Ltd O/o SUPERTINTENDING ENGINEER (PROJECTS) SHORT ROUND ROAD LUMJINGSHAI SHILLONG - 793 001 MEGHALAYA CIN: U40101ML2009SGC008374 email: seprojects.mepdcl@gmail.com

No. MePDCL/SE(Projects)/Smart Grid/Meter-(E)/2020-21/01 Dated the 11th November, 2020

NOTICE INVITING TENDER

The Submission of Bids of Tender No. MePDCL/SE (Projects)/Smart Grid/Meter-(E)/2020-21/01 Dated 11-11-2020 i.e. Tenders in e-tendering format are invited from experienced and reputed bidders & developers for works under Open Competitive Bidding through e-procurement portal (www.meghalayatenders.gov.in) for "Implementation of SMART GRID, Installation of Smart Meters and Upgradation Existing Static Meter in State of Meghalaya.

The submission of bids has been fixed till the 01st December, 2020 up to 11:0 hours IST, the same shall be opened on the same day at 14:00 hours IST, in MeECL Conference Room, Lumjingshai, Shillong.

Interest bidders may download the detailed Bidding Documents, Technical Specification, etc from the website of the Corporation at meecl.nic.in as well as from the website http://www.meghalayatenders.gov.in from 11th November, 2020 18:00 hours onwards; other details of the NIT are available at above mentioned website.

M.I.P.R. No: 1285 Dated: 11-11-2020 Superintending Engineer (Project) MePDCL, Shillong

CORRIGENDUM-RAJAT WIRES PRIVATE LIMITED (Company under CIRP)

Attention of the public is drawn at Point No 18 of Form Gi.e. Invitation for Expression o erest of Rajat Wires Private Limited which was published in Business Standard (Hindi and English, All India edition) and Navshakti (Mumbai Edition) on 09.11.2020 wherein "estimated date of submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval" at point no. 1 be read as 07.01.2021 instead of 07.01.2020. Other details remain good and unaffected.

Gulshan Ga solution Professional for Rajat Wires Private Limited Reg No.: IBBI/IPA-001/IP-P00548/2017-18/10978 GH-13, Flat No. 882

MAGADH (M)

Regd. Office: P.O. Hargaon - 261 121, Dist. Sitapur, Uttar Pradesh Website: www.birla-sugar.com; E-mail: magadhsugar@birlasugar.org CIN L15122UP2015PLC069632

PUBLIC NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 6(a), 7 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares Regulations, 2009 and subsequer amendments thereto ("Delisting Regulations" the Board of Directors of Magadh Sugar Energy Limited ("the Company") at its meetir neld on 11th November, 2020, approved the voluntary delisting of the Equity Shares of the Company from The Calcutta Stock Exchange Limited ("CSE") only as there has been n trading in the Equity Shares of the Compan since it was listed on the CSE and the Compar is in the process of making an application of voluntary delisting of its Equity Shares from CSE. However, the Equity Shares of the Company will continue to be listed on Stock Exchange(s) having nationwide trading terminals i.e., the National Stock Exchange nited ("NSE") and BSE Limited ("BSE"). As per the Delisting Regulations, a Compar may delist its Equity Shares from one or more recognized stock exchange(s) where they are listed and continue their listing on one or mo other recognized stock exchange(s), subject to certain provisions. The Company intends to

> By Order of the Board For Magadh Sugar & Energy Limited

> > S Subramania

Company Secretary

delist its Equity Shares from CSE only and wi

having nationwide trading terminals i.e., bot

NSE and BSE. The shareholders of the ompany will not suffer due to the delisting from

the CSE as the Equity Shares of the Compar

Place: Kolkata

Date: 11.11.2020

will continue to be listed and traded on the NS

Business Standard

DELHI EDITION

Printed and Published by Nandan Singh Rawat on behalf of Business Standard Private Limited and printed at The Indian Express (P) Ltd. A-8, Sector-7, Noida, Gautam Budh Nagar-201301 and published at Nehru House, 4 Bahadur Shah Zafar Marg, New Delhi 110002

Editor: Shyamal Majumdar

RNI NO. 57376/1994

Readers should write their feedback at feedback@bsmail.in Ph. 011-23720202, Fax :+91-11-23720201

For Subscription and Circulation enquiries please contact: Ms. Mansi Singh **Head-Customer Relations** Business Standard Private Limited. H/4 & I/3, Building H,Paragon Centre, Opp.

Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai - 400013 E-mail: subs_bs@bsmail.in "or sms, SUB BS to 57007"

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and nowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form

Business Standard does not associate itself vith or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned.

heir own judgement.

riminal liabilities.

Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redissemination of the ontents, in any form or by any means, is rohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any erson/legal entity shall invite civil and

No Air Surcharge

Khadim's

KHADIM INDIA LIMITED

Registered Office: "Kankaria Estate", 5th Floor, 6, Little Russell Street, Kolkata - 700071, West Bengal, India Website: www.khadims.com Tel No: +91 33 4009 0501; Fax No: +91 33 4009 0500

e-mail: compliance@khadims.com CIN: L19129WB1981PLC034337

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and six months ended 30th September, 2020

(Rs. in millions)

			Standalone		Consolidated					
SI. No.	Particulars	3 months ended 30th September 2020	6 months ended 30th September 2020	Corresponding 3 months ended 30th September 2019	3 months ended 30th September 2020	6 months ended 30th September 2020	Corresponding 3 months ended 30th September 2019			
1.	Total Income from Operations	1,217.47	1,821.45	2,228.17	1,217.47	1,821.45	2,228.17			
2.	Net (Loss) / Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(217.31)	(490.73)	1.12	(217.36)	(490.79)	0.87			
3.	Net (Loss) / Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(217.31)	(490.73)	1.12	(217.36)	(490.79)	0.87			
4.	Net (Loss) / Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(211.43)	(488.99)	(15.15)	(211.48)	(489.05)	(15.40)			
5.	Total Comprehensive (Loss) / Income for the period [Comprising (Loss) / Profit for the period (after tax) and Other Comprehensive (Loss) / Income (after tax)]	(211.51)	(489.16)	(17.03)	(211.56)	(489.22)	(17.28)			
6.	Equity Share Capital	179.70	179.70	179.70	179.70	179.70	179.70			
7.	Earnings per equity share (of Rs.10/- each) (not annuallsed)									
	Basic (Rs.) Diluted (Rs.)	(11.76) (11.76)	(27.21) (27.21)	(0.84) (0.84)	(11.77) (11.77)	(27.22) (27.22)	(0.86) (0.86)			

Note:

The above is an extract of the detailed format of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 11th November, 2020. The full format of the Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (www.khadims.com) and on the websites of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).

> For and on behalf of the Board of Directors Siddhartha Roy Burman

> > Chairman & Managing Director DIN: 00043715

Date: November 11, 2020

Place: Kolkata

Adfactors 600

JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED

(D.P. JINDAL GROUP COMPANY)

Registered Office: Pipe Nagar, Village Sukeli, N.H. 17, B.K.G.Road Taluka Roha, Distt: Raigad-402126, Maharashtra (India) Tel: 02194-238511-12, Fax: 02194-238511, Web: www.jindal.com, E-mail: secretarial@jindaldrilling.in, CIN: L27201 MH1983PLC 233813 Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurugram - 122003 (Haryana)

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2020

(Rs. in Lakhs, except per share data)

['	1			STAND	DALONE				CONSOLIDATED						
SI. No.		Quarter Ended			\$45 TO THE RESERVE OF	Year ded	Year Ended		Quarter Ended			Half Year Ended			
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
'		30-Sep-20	30-Jun-20	30-Sep-19	30-Sep-20	30-Sep-19	31-Mar-20	30-Sep-20	30-Jun-20	30-Sep-19	30-Sep-20	30-Sep-19	31-Mar-20		
1.	Total income from operations including other income	8,794	8,687	5,322	17,480	9,271	24,983	8,794	8,687	5,322	17,480	9,271	24,983		
	Net profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(203)	581	395	378	996	3,340	(203)	581	395	378	996	3,340		
	Net profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(203)	581	395	378	996	3,340	(2,457)	(835)	(2,546)	(3,293)	(3,455)	3,340		
2000	Net profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items but before Other Comprehensive Income)	(152)	424	430	272	863	2,620	(2,406)	(992)	(2,511)	(3,398)	(3,588)	(59,069)		
	Total comprehensive income for the period [comprising profit /(loss) for the period after tax and other comprehensive income (after tax)]	(146)	329	670	183	1,087	2,336	(3,476)	(1,186)	(167)	(4,662)	(4,282)	(54,357)		
6.	Equity Share Capital (Face value of Rs. 5 each)	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449		
7.	Other equity						87,409						1,26,151		
8.	Earning per Share (EPS) - Basic/Diluted Earning Per Share Not Annualised (Rs.)	(0.52)	1.46	1.48	0.94	2.98	9.04	(8.30)	(3.42)	(8.66)	(11.73)	(12.38)	(203.83)		

Note:

Place

: Gurugram

: 10th November, 2020

1. The above is an extract of the detailed Financial Results for the quarter & half year ended 30th September 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full financial results for the quarter & half year ended 30th September, 2020 are available on the website(s) of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.jindal.com.

for JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED

RAGHAV JINDAL Managing Director DIN: 00405984

BANNARI AMMAN SPINNING MILLS LIMITED Rend Office: 252 Mettunalayam Boad Coimbatore - 641 043

Phone: (0422) 2435555, 2447959, E-mail:accts@bannarimills.com CIN: L17111TZ1989PLC002476, Website: www.bannarimills.com

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half year ended 30.09.2020

(Rs.in Lakhs except EPS)

				Standa	alone					Consol	idated		
SI. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Half year Ended	Half year Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Half year Ended	Half year Ended	Year Ended
		30.09.2020 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)	30.09.2020 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)
1	Total income from operations (net)	23,537.94	10,739.07	21,809.14	34,277.01	44,686.08	94,344.59	28,021.03	13,726.14	28,232.36	41,747.17	56,390.19	1,15,237.40
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(917.03)	(2,706.13)	195.50	(3,623.15)	652.74	23.49	(851.41)	(2,822.37)	528.57	(3,673.78)	1,330.25	1,003.52
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(917.03)	(2,706.13)	195.50	(3,623.15)	652.74	23.49	(851.41)	(2,822.37)	528.57	(3,673.78)	1,330.25	1,003.52
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(776.92)	(2,292.63)	185.37	(3,069.54)	661.96	19.90	(732.34)	(2,381.22)	406.77	(3,113.56)	1,127.86	590.49
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(776.92)	(2,292.63)	185.37	(3,069.54)	661.96	77.20	(732.34)	(2,381.22)	406.77	(3,113.56)	1,127.86	678.45
6	Equity Share Capital	1,575.43	1,575.43	1,575.43	1,575.43	1,575.43	1,575.43	1,575.43	1,575.43	1,575.43	1,575.43	1,575.43	1,575.4
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	1		*			29,096.74	¥	i.		÷		29,658.21
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)												
	a) Basic	(4.93)	(14.55)	1.18	(19.48)	4.20	0.13	(4.65)	(15.11)	2.58	(19.76)	7.16	3.7
	b) Diluted	(4.93)	(14.55)	1.18	(19.48)	4.20	0.13	(4.65)	(15.11)	2.58	(19.76)	7.16	3.7

Notes

Place : Coimbatore

Date : 11.11.2020

The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of unaudited financial results are available on the Stock Exchange Website www.nseindia.com, www.bseindia.com and on the company's website www.bannarimills.com. For and on behalf of the Board of Directors

> S.V. Arumugam Managing Director DIN: 00002458

ARCO LEASING LIMITED

Registered Office: Plot No. 123, Street No. 17, MIDC Marol Andheri (East), Mumbai-400093 Tel: +91-22-28217222 . Email Id: arcoleasing@gmail.com

CIN: L65910MH1984PLC031957

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

			Stan	dalone		Consolidated						
Particulars	Quarter Ended			Half Ye	Half Year Ended Yea		Quarter Ended			Half Year Ended		Year Ended
		30.06.2020 Un-Audited	CT/907011 TO 0007		00000 2000 0000 0000 0000 0000 0000 00		\$1000 CONTROL (\$1000)		30.09.2019 Un-Audited			31.03.2020 Audited
Total Income from operations	*								•	1.5		1.
Other Income	0.12	0.33	0.95	0.45	2.80	3.12	0.12	0.33	2.95	0.45	2.95	3.73
Total Income	0.12	0.33	0.95	0.45	2.80	3.12	0.12	0.33	2.95	0.45	2.95	3.73
Net Profit / (Loss) for the year (before Tax, Exceptional items)	(1.86)	(1.50)	(2.83)	(3.36)	(1.22)	(8.77)	(1.86)	(1.50)	(1.36)	(3.36)	(1.36)	(8.65)
Net Profit / (Loss) for the year before tax (after Exceptional items)	(1.86)	(1.50)	(2.83)	(3.36)	(1.22)	(8.77)	(1.86)	(1.50)	(1.36)	(3.36)	(1.36)	(8.65)
Net Profit / (Loss) for the year after tax (after Exceptional items)	(1.86)	(1.50)	(2.83)	(3.36)	(1.53)	(9.46)	(1.86)	(1.50)	(1.67)	(3.36)	(1.67)	(9.34)
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the year and other comprehensive income]	(1.86)	(1.50)	(2.83)	(3.36)	(1.53)	(9.46)	(1.86)	(1.50)	(1.67)	(3.36)	(1.67)	(9.34)
Paid up Equity Share Capital (Face Value : Rs 10 per share)	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01
Other Equity (excluding revaluation reserves)	62556000	25,8300	555000001	578558	1575E557801	(27.63)	6776528513V	SHIPSON	VI200558	50000	5393	5-54-54-51
Earnings Per Share (Basic) (Rs)*	(0.775)	(0.625)	(1.179)	(1.399)	(0.637)	(3.940)	(0.775)	(0.625)	(0.696)	(1.399)	(0.696)	(3.890)
Earnings Per Share (Diluted) (Rs)* (*Not Annualised)	(0.775)	(0.625)	(1.179)	(1.399)	(0.637)	(3.940)	(0.775)	(0.625)	(0.696)	(1.399)	(0.696)	(3.890)

(i). The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 10, 2020.

(ii). The above is an extract of the detailed format of unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange, bseindia.com.

For and on behalf of the Board of Directors

Director

NARENDRA RUIA Date: November 10, 2020 Place: Mumbai DIN: 01228312

जाहिर नोटीस तमाम जनतेस ह्या जाहिर नोटीसीद्वारे The spirit of कळविण्वात चेते की, जिल्हा व तुकडी पालघर, पोट तुकडी व तालुका पालघर, गाव Mumbai is मौजे- वेवुर चेथील स.तं. ४०, बितशेती औद्योगीक ले-आऊट प्लॉट क्र. २४, क्षेत्र १३४६ चौ. मि. (ज्यास ह्यापुढे संक्षिप्ततेसाठी सदर मिळकत म्हणून संबोधण्यात चावे) ही now मिळकत मंजुळा विष्णुकुमार पटेल बांच्या मालकी कब्ने वहिवाटीची आहे. सदर 92 years मिळकत ही जमित मालकांती आमचे अशिल श्री, मिनष्कुमार अमुतलाल शहा व १ यांता दितांक 3/११/२०२० रोजीच्या कराराजे विकत देण्याचे माज्य व कबुल केलेले

The Family Newspaper

www.freepressjournal.in

CO-OPERATIVE BANK LTD नोंदणीकृत व केंद्रीय कार्यालयः सिटिझनक्रेडिट सेंटर, सीटीएस नं. २३६. मार्वे रोड, ऑरलेम, मालाड (प.), मुंबई—४०० ०६४

PUBLIC NOTICE

पत्ला-'अभिनय', रमेदी, आहरादरोड

वसई (प) , ता. वसई, जि. पालघर ४०१२०१.

ठिकाण - वसर्ड दितांक : १२/११/२०२०

आहे. तरी सदर जिमतीबाबत कोणाही

इसमांचा तसेच क्रंपतीचा गहाण, दात.

दावा, बक्षिस, हक्कसोड, कुळवहिवाट,

हाचपोधिकेशत, विक्री अन्वचे तसेच

कुठल्वाही प्रकारचा हक्क अधिकार अथवा

हरकत असल्यास ही जोटीस प्रसिद्ध

झाल्यापास्त तिस्त स्वाक्षरीकारांच्या

पत्त्वावर १४ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात

कळवावे तशी कोणतीही हरकत मुदतीत प्राप्त

त झाल्यास वरील जमित मालकांता त्यांचे

मालकी हक्काबाबतचे प्रमाणपत्र देण्वात

चेईल व त्वातंतर कोणतीही हरकत आल्यास

ती विचारात घेतली जाणार नाही ह्याची

आपण जोंद ध्यावी.

आपला विश्वास्

वकील देवव्रत वळवर्डकर

कळावे

सही/-

Take Notice that my client Mr. Sailesh Radhakishan Goyal has reported that he has either lost or misplaced the title deed/s preceding to the Agreement, dated 22/02/1990 entered into between Mr. Makrand Ramkrishna Kulkarni and my client jointly with Mr. Gaurav Radhakishan Goyal in respect of Flat No. 6, Bldg No. 28, Hill Rock CHSL, Sainik Nagar, Amboli, Andheri (W), Mumbai - 400 058, C. T. S. No. 7, 48, 50, 58 of Village - Ambivali, Taluka-Andheri, M. S. D., the above referred missing Title Deed/s are not traceable. If any person/s has/have found the said missing Title Deed/s is/are requested to return the same to the undersigned at the address of the undersigned and further that if any person/s having any claim/s by way of sale, mortgage, lease, lien, gift, easement, exchange, possession, inheritance, succession or otherwise howsoever in respect to the said property, such person/s are required to intimate the undersigned together with proof thereof. Further that due to typographical mistake the name of my client's father Radhakishan appears as Radhakrishna in the above referred Agreement, in the succeeding Deed of Gift, dated 04/03/2004 annexed to Confirmation Deed, dated 18/12/2009 the said mistake Radhakrishna be interpret and read Radhakishan. If any person/s having any objection to the interpretation of the name of Radhakrishna to Radhakishan such person/s are required to intimate the undersigned together with proof thereof within 14 days from the date of publication of this notice, failing which, the claim of such person/s, if any, will be deemed to have been waived and/or abandoned. Sd/-Place: Mumbai, Mr. Satish Upadhyay

old! FREE PRESS NATION | WORLD | POLITICS | SPORTS **EDUCATION | BUSINESS | ENTERTAINMENT**

4 तावा सूवना ज्याअर्थी, सिटिझनक्रेडिट को—ऑपरेटिव्ह बॅंक लि.चे प्राधिकृत अधिकारी म्हणून असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी सुरक्षा हीत (अंमलबजावणी)

नियम २००२ च्या नियम ३ यासह वाचलेल्या कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत आणि वित्तिय मतेची सुरक्षितता व पुनर्रचना आणि सुरक्षा हीत कायदा २००२ (२००२ चा ५४) अंतर्गत खालील गहाणकार / ऋणको / हमीदार औ. अभिषेक विजय वेद, सी. सिमी अभिषेक वेद आणि श्री, हितेश विजय संपत, यांच्यावर उक्त रवीकृतीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत प्रदानाच्या तारखेपर्यंत निघालेले आणि निधावयाचे सर्व किंमत, आकार व खर्च आणि संविदात्मक दरातील पुढील व्याजासह एकत्रीत ३१/०१/२०२० रोजी प्रमाणे देय व्याज अधिक मुदल रक्कम रु.४७,१४,२११/- (रुपये सत्तेचाळीस लाख चौदा हजार दोनशे अकरा) असलेल्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता उक्त कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांकित २६/०२/२०२० मागणी सचना निर्गमित करण्यात आली आहे. यावरील नमूद केलेले गहाणकार / ऋणको / हमीदार रकमेची परतफंड करण्यास असमर्थ ठरले आहेत. याद्वारा ऋणको तसेच आम जनतेस सूचना देण्यात येते की निम्नरवाक्षरीकारांनी आज दिनांक ०९ नोव्हेंबर २०२० रोजी सुरक्षा हीत (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८ यासह वाचलेल्या उक्त कायद्याच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत याखाली वर्णिलेल्या मालमतेचा ताबा घेतला आहे. विशेषकरुन गहाणकार / ऋणको / हमीदार आणि आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की त्यानीं मालमत्तेशी कोणताही व्यवहार करु नये आणि मालमत्तेशी केलेला कोणताही व्यवहार प्रदानाच्या तारखेपर्यंत ०१/०२/२०२० च्या प्रमावापासून नेघणारे आणि निघालेली सर्व किंमत, आकार व खर्च, इ. तसेच संविदात्मक दरात अधिक व्याजासह एकत्रीत ३१/०१/२०२० रोजी प्रमाणे देणी असलेल्या रु. ४७,१४,२११/- (रुपये सत्तेचाळीस लाख चौदा हजार दोनशे अकरा) या रकमेकरिता सिटिझनक्रेडिट को-ऑपरेटिव्ह बैंक लि, च्या आकाराच्या विषयाधीन असेल. सुरक्षित मत्तेच्या विमोचनाकरिता वेळोवेळा उपलब्ध असलेल्या कायद्याच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतदींकडे लक्ष्य वेधीत

मालमत्तेचे वर्णन पलंट क्र. २०३, दूसरा मजला, All विंग, झिशन

स्टार आर्केड, जुना सर्वे क्र. २८०/२, नवीन सर्वे क्र. ३०७/२, नायगाय पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर, क्षेत्र १२५० ची, फूट (अंगभूत) (श्री. अभिषेक विजय वेद आणि सी. सिमी अभिषेक वेद यांचे मालकीचे) प्राधिकृत अधिकारी

दिनांकः ०९,११,२०२० (सिटिझनक्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लि.)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Mangilal Bhanaram Choudhary and Mrs. Sanjudevi Mangilal Choudhary claiming to be the absolute owners of Flat No. 102 admeasuring 73.21 Sq Meters usable Carpet Area on the First Floor along with One Car Parking Space in the Building known as "Mahaanand", Mahaanand Co-operative Housing Society Ltd. situated at V M Ghanekar Marg, Azad Road, Vile Parle (East), Mumbai -4000 57 lying and being at Original Plot No. 458 and Final Plot no. 467 situated lying and being at Azad Road, Town Planning Scheme No. V, Vile Parle (East), Mumbai - 400057, Mumbai Suburban District vide Sale Deed executed on 08-11-2012 duly registered on 09-11-2012 vide BDR-15-12460-2012 and is at present holding clear and marketable title free from all encumbrances of any nature whatsoever, save and except Standard Chartered Bank loan No. 48886173 now intends to sell, transfer, assign and convey the

possession of the aforesaid Flat and Shares and/or any part thereof and/or having executed any deeds or documents with respect thereto and/or having any claim or objection by way of Sale, Transfer, Assign, Agreement for Sale, Memorandum of Understanding, Mortgage, Re-mortgage, loan, trust, lien, possession, re-possession, gift, inheritance, release, Irrevocable Power of Attorney, Letter of Allotment, lease, Sub-lease, Leave and License, Partnership, Joint Venture, LLP, Companies, Take Over Agreement, or otherwise, howsoever / whatsoever to the intended sale, transfer, assignment and handing over of the physical, vacant and peaceful possession of the said Flat and the benefits thereto to my client, should register their claim with documentary proof to me, within 14 days from the date of this notice, failing which no further claims and/or objections of any nature whatsoever from anybody thereafter shall be entertained and my clients shall be entitled to acquire the said Flat and proposed. Shares and benefits thereto and to be in possession of the said Flat and proposed Shares.

Dated this 12th day of November 2020. NAME: MANOJ V JAIN & CO.CHARTERED ACCOUNATANTS ADDRESS: Office No. 502 Balaji Bussiness Centre, Ram Milan CHS Ltd., Opp State Bank of India, Subhash Road, Vile Parle (E), Mumbai - 400057

Regd. Office: 306, Madhava, C-4, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-51. Email: cs@joydevelopers.com CIN NO: L65910MH1983PLC031230 EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th SEPTEMBER, 2020 3 Months Ended 6 Months Ended Year Ended **Particulars** 30/09/2020 30/06/2020 30/09/2019 30/09/2020 30/09/2019 31/03/2020 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited 9,88,219 9,59,436 17,95,485 38,25,898 **Total Income from Operations** 9,44,967 19,47,655 Net Profit / (Loss) before Tax (22,24,733)(20,76,918)1,61,878 1,90,790 (86,31,158)(43,01,651)(86,31,158) Net Profit / (Loss) after Tax (22,24,733)(20,76,918)1,61,878 (43,01,651)1,90,790 Total Comprehensive income (22,24,733)(20,76,918)1,61,878 (43,01,651)1,90,790 (86,31,158)for the period (Comprising profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) Equity Share Capital (FV Rs.10/ 24,03,2800 24,03,2800 24,03,2800 24,03,2800 24,03,2800 24,03,2800

Diluted Note:

Earing Per Share (FV Rs.10/-

discounting operatio) Basic &

each) (for continuing and

The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter and half year ended 30th September, 2020, filed with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on company's website at www.joyrealty.in For Joy Realty Limited

Place: Mumbai Date: 10/11/2020

Bhavin Soni Managing Director Din No.: 00132135

(3.59)

MCX

Trade with Trust Multi Commodity Exchange of India Limited

Exchange Square, CTS No. 255, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093. www.mcxindia.com

NOTICE

NOTICE is hereby given that Pentad Commodities Private Limited Member of Multi Commodity Exchange of India Ltd. (Exchange), having Member ID -55830 and SEBI Registration No. INZ000163833 has requested for the surrender of its Membership of the Exchange.

Any client(s)/constituent(s) of the above Member, having any claim/dispute/complaint against the Member, arising out of the transactions executed on MCX platform, may lodge their claim within 60 days of this notification, failing which, it shall be deemed that no claim exist against the above referred Member or such claim, if any, shall be deemed to have been waived. The complaints so lodged will be dealt with in accordance with the Bye-Laws, Rules and Business Rules of the Exchange.

The Client(s)/Constituent(s) may submit their claim on the online portal of the Exchange (https://igrs.mcxindia.com) or provide "Client Complaint Form" (available at www.mcxindia.com) in hard copy to Investor Services Department, Multi Commodity Exchange of India Ltd., Exchange Square, CTS No. 255, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093 or email it at grievance@mcxindia.com.

Upon surrender of Membership, the Authorised Person(s) (APs), if any, registered through this Member shall also cease to exist and therefore, such APs are not authorized henceforth to deal in that capacity.

For Multi Commodity Exchange of India Ltd.

Date: November 11, 2020

Place: Mumbai

Authorised Signatory - Membership Department

PRO FIN CAPITAL SERVICES LIMITED

(CIN: L51909MH1991PLC250695)

Regd Office: 503, Western Edge II, Western Express Highway, Borivali (E), Mumbai 400066. Website: www.profincapital.com • Email Id: profin.capital1@gmail.com

Statement of Un-audited Financial Results for the Quarter ended on 30th September, 2020 (Rs. in Lakhs)

200			Standalone		
Sr. No.	PARTICULARS	- 8	Quarter Ende	d	
		30-09-2020	30-06-2020	30-09-2019	
1	Total income from operations (net)	423.52	439.51	312.72	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	55.13	50.56	99.35	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	55.13	50.56	99.35	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	41.25	37.83	71.66	
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	41.25	37.83	71.66	
6	Equity Share Capital	706.69	706.69	706.69	
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	2376.88	2376.88	2015.60	
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic: Diluted: Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic: Diluted:	0.584 0.584 0.584 0.584	0.535 0.535 0.535 0.535	1.014 1.014 1.014 1.014	

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the website of the Company i.e. www.profincapital.com and the Stock Exchange i.e. www.bseindia.com.

For Pro Fin Capital Services Limited Place: Mumbai Date: 10-11-2020 Managing Director



एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह

बॅंक लि 📭 (मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक) स्थापना : १९०६

वसूली विभाग

२ रा मजला, एसव्हीसी टॉवर, जवाहरलाल नेहरू मार्ग, वाकोला, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई : ४०० ०५५. दूर. क्र. ७१९९९७५/९८७/७७५/९७१

ताबा सूचना

ज्याअर्थी, एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि. (पूर्वीची दी श्यामराव विक्टल को-ऑप बँक लि.) यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत व सीक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे अनुच्छेद १३ (१२) सहवाचन नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये खाील निर्देशित कर्जदारांना संबंधित सूचनेत निर्देशित रकमेचे प्रदान सदर सूचनेच्याप्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदारांकडन सदर रकमेचे प्रदान करण्यात कसर झाली असल्याने याद्वारे विशेषत: कर्जदारांना व आम जनतेस याद्वारे सचना देण्यात येत आहे की. अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे अनुच्छेद १३ (४) सहवाचन सदर नियमाच्या नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील विहित मालमत्तांचा दि. ०७.११.२०२० रोजीनुसार प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषत: कर्जदारांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे एसव्हीसी को–ऑपरेटिव्ह बँक लि.च्या प्रभारांतर्गत खालील निर्देशित रक्कम व त्यावरील बंद होण्याच्या तारखेपर्यंतचे व्याज व उद्भवलेले प्रासंगिक खर्च या रकमेच्या अधीन असतील. अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद ८ च्या तरत्दींअंतर्गत कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे की त्यांनी उपलब्ध वेळेमध्ये प्रतिभृत मालमत्ता सोडव्न घ्यावी.

स्थावर मालमत्तांचे विवरण

कर्जदार/गहाणवटदार/हमीदाराचे नाव,	१३ (२) अंतर्गत मागणी	प्रतिकात्मक ताबा	मालमत्तेचा तपशील					
शाखेचे नाव	सूचना व दिनांकानुसार	दिनांक						
	थिकत रक्कम							
श्री. यशवंत वामन पाटील	रु. ३५,८६,९६४.००	०७.११.२०२०	फ्लॅट क्र. १०, १ ला मजला, साईबाबा सीएचएसएल, कोपरी					
(मुख्य कर्जदार),			गाव, ठाणे -४०० ६०३. मोजमापित ६२५ चौ.फूट बिल्ट					
श्रीमती भाग्यश्री यशवंत पाटील	सूचना दिनांक :		अप क्षेत्र, ठाणे महापालिका हद्दीतील,					
(सहकर्जदार) व	२३.०८.२०२०		जि. ठाणे – ४०० ६०३.					
शाखा : कोपरी								
श्री. गिरीश जे. वालेचा	रु. १०,७८,५१९.००	०७.११.२०२०	फ्लॅट क्र. ५०२, ५ वा मजला, सी विंग, इमारतीचे नाव					
(मुख्य कर्जदार),			प्लॅटानो व प्रोजेक्टचे नाव 'कल्याण लाइफस्टाइल सिटी',					
श्रीमती दिव्या गिरीश वालेचा	सूचना दिनांक :		चटई क्षेत्रफळ ४११ चौ. फूट, गाव वडवली येथील जिम					
(सहकर्जदार) व	२१.०१.२०२०		नीवरील, अजंता पेपर मिलच्या पुढे, शहाड (प्.), तालुका					
श्री. विजय भगवानदास मलकानी			कल्याण, जिल्हा ठाणे, नोंदणीकरण व उपजिल्हा ठाणे					
(हमीदार)			येथील, कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील व खालील					
शाखा : माटुंगा			विवरणाच्या मालमत्तांचा समावेश :					
			सर्व्हें /हिस्सा क्र. : ७०/१ व ७०/३, एकूण मोजमापित					
			१२०३४ चौ. मी. वा जवळपास व सीमा पुढीलप्रमाणे : उत्तरेस - सर्व्हे क्र. ८८, हिस्सा क्र. २१					
			पूर्वेस – सर्व्हे क्र. ८८, हिस्सा क्र. २२ पूर्वेस – सर्व्हे क्र. ७०, हिस्सा क्र. २					
			पश्चिमेस - सर्व्हे क्र. ७१, हिस्सा क्र. ५, ६ व ८					
			दक्षिणेस – सर्व्हे क्र. ७०, हिस्सा क्र. ३ पार्ट					
of the entry of the	T 2 4 224 24	21. 99 7.7.						
श्री. संदीप धर्मराज दुबे (मुख्य कर्जदार), श्री. अनिलकुमार दीनानाथ	रु. २,८५,०१८.०४	०७.११.२०२०	फ्लॅट क्र. ई - १०२, परमेश्वरन सीएचएसएल, टाइप - सी, चिंचपाडा रोड, कल्याण (पूर्व), ठाणे - ४२१३०६					
त्रिपाठी (हमीदार)	सूचना दिनांक :		सा, विवयां राड, करवाण (पूप), ठाण - ४२९३०५ मोजमापित ६०० चौ.फूट.					
शाखा : मीरा रोड	१३.१२.२०१९		नाजनावित ५०० वा.कूट.					
		al- 99 7-7-						
श्री. अरुण रघुनाथ तायडे (मुख्य कर्जदार)	रु. १३,३७,८०५.२९	06.88.2020	फ्लॅट क्र. २०४, मोजमापित ४३४.०० चौ.फूट चटई क्षेत्रफळ अधिक टेरेस ६५ चौ.फूट चटई क्षेत्रफळ, दुसरा मजला,					
(मुख्य कजदार) शाखा : ठाणे	सूचना दिनांक :		जायक टरस ६५ चा.फूट चटइ क्षेत्रफळ, दुसरा मजला, इमारतीचे नाव जानकी निवास, जुना सर्व्हे क्र.					
(IIGI : 0101	र्युयना । ५नाफ :		६, हिस्सा क्र. १(पार्ट), डॉ. मूसे रोड, गडकरी रंगायतनच्या					
	14.07.7070		द, हिस्सा फ्र. ५(पाट), डा. मूस राड, गडकरा सावसमध्या समोर, गाव पाचपाखाडी, कसबे ठाणे.					
			and a randon man					

श्री. रोहन आर. पै. दिनांक : ०७.११.२०२० ठिकाण : ठाणे जिल्हा प्राधिकृत अधिकारी

JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED

(D.P. JINDAL GROUP COMPANY)

Registered Office: Pipe Nagar, Village Sukeli, N.H. 17, B.K.G.Road Taluka Roha, Distt: Raigad-402126, Maharashtra (India) Tel: 02194-238511-12, Fax: 02194-238511, Web: www.jindal.com, E-mail: secretarial@jindaldrilling.in, CIN: L27201 MH1983PLC 233813 Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurugram - 122003 (Haryana)

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2020

(Rs. in Lakhs, except per share data)


				STAND	ALONE			CONSOLIDATED						
SI.		Quarter Ended			************	Half Year Ended		Quarter Ended			7.70	Year	Year Ended	
10.		Unaudited Un	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
		30-Sep-20	30-Jun-20	30-Sep-19	30-Sep-20	30-Sep-19	31-Mar-20	30-Sep-20	30-Jun-20	30-Sep-19	30-Sep-20	30-Sep-19	31-Mar-20	
1.	Total income from operations including other income	8,794	8,687	5,322	17,480	9,271	24,983	8,794	8,687	5,322	17,480	9,271	24,983	
2.	Net profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(203)	581	395	378	996	3,340	(203)	581	395	378	996	3,340	
3.	Net profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(203)	581	395	378	996	3,340	(2,457)	(835)	(2,546)	(3,293)	(3,455)	3,340	
4.	Net profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items but before Other Comprehensive Income)	(152)	424	430	272	863	2,620	(2,406)	(992)	(2,511)	(3,398)	(3,588)	(59,069)	
5.	Total comprehensive income for the period [comprising profit /(loss) for the period after tax and other comprehensive income (after tax)]	(146)	329	670	183	1,087	2,336	(3,476)	(1,186)	(167)	(4,662)	(4,282)	(54,357)	
6,	Equity Share Capital (Face value of Rs. 5 each)	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	1,449	
7.	Other equity						87,409						1,26,151	
8.	Earning per Share (EPS) - Basic/Diluted Earning Per Share Not Annualised (Rs.)	(0.52)	1.46	1.48	0.94	2.98	9.04	(8.30)	(3.42)	(8.66)	(11.73)	(12.38)	(203.83)	

Note:

1. The above is an extract of the detailed Financial Results for the quarter & half year ended 30th September 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full financial results for the quarter & half year ended 30th September, 2020 are available on the website(s) of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.jindal.com.

for JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED

RAGHAV JINDAL Managing Director DIN: 00405984



Date:11/11/2020 (Advocate, High Court) M. I. Patel Compound, Pushpa Park Road No. 3, Malad (E), Mumbai - 400 097

same and the benefits thereto, unto and in favor of my clients. Any person/s and/or body having dealt with, acquired and/or in use, occupation or

epaper.freepressjournal.in